



**Mastek**  
**मास्टेक लिमिटेड**  
 सीआयएच:एल४१५०जी३१९८२सीएलसी०५२१५  
 नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेंट रोड, विद्यालयामोर, अंबावडी  
 सक्रियतेकळ, अहमदाबाद-३८०००६.  
 दूर.२१-०९१-२६५४३३७  
 फॅक्स:२१-०२२-६६९५१३३१  
 वेबसाईट:www.mastek.com  
 ई-मेल: investor\_grievances@mastek.com

सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २१ सहायिका नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील विषयांवर विमर्श करण्याकरिता मॉन्टरिंग दिनांक १६ एप्रिल, २०१९ रोजी संचालक मंडळाची सभा होणार आहे.

१) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही करिता एकत्रित व एकमेव अलेखापरिचित वित्तीय निष्कर्ष आणि त्यावरील संचालक आणि लेखापरिष्कारका अहवालसह एकत्रित ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय निष्कर्षांवर एकत्रित व एकमेव वार्षिक लेखापरिचित वित्तीय निष्कर्ष.

२) भागधारकांच्या मान्यतेनुसार वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता अंतिम सामाजिकी शिफारस करणे.

३) कंपनीच्या ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता व अंतिम लामांशकरिता पुस्तक बंद करण्याची तारीख निश्चित करणे.

४) कंपनीच्या ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता वार, तारीख, ठिकाण निश्चित करणे.

५) अन्य इतर प्रकल्प.

कृपया नोंद असावी की, सदर निष्कर्ष लिस्टिंग रेग्युलेशन्सचे आवश्यक तरतुदीनुसार मॉन्टरिंग दिनांक १६ एप्रिल, २०१९ रोजी सदर सभा समाप्तीनंतर स्टॉक एक्सचेंजसकडे कळविले जातील.

सदर माहिती कंपनीच्या [www.mastek.com](http://www.mastek.com) वर पोस्टाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसई लिमिटेडच्या ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मास्टेक लिमिटेडकरिता  
 सही/-  
 दिनांक: मुंबई दिनेश कलानी  
 दिनांक: ०९.०४.२०१९ कंपनी सचिव

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client's name is **SHRI DINANATH MOKAL** is the absolute owner in respect of the Residential Premises bearing Flat No. C-3, located on the 2<sup>nd</sup> Floor of the Building known as "Ganga-Vihar Apartments" of Malati Madhav Co-operative Housing Society Ltd., (BOM/WL/HSG/IT/313620/90-91 YEAR 1990 dated 09/10/1990) (hereinafter referred to as "the said Society") situated Off. V. N. Puray Marg, Trimurti Road, Chunarhatti, Mumbai - 400 022 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society, bearing Distinctive Nos. 036 to 040 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 8 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (i) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 5<sup>th</sup> March 1994 was executed by the said Premises is lost / misplaced and even after the diligent search the same is not traceable. If any person/s/Bank/Financial Institutions having custody of the said Original First Agreement or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, whether by way of sale, exchange, mortgage, charge, lease, license attachment, gift, trust, inheritance, possession, lien, partition or otherwise howsoever, are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned in all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai, Dated this 11<sup>th</sup> day of April 2019.

Sd/-  
 VIKAS THAKKAR  
 Advocate of High Court  
 5, 3<sup>rd</sup> Floor, Building No. A-14,  
 Anu CHSL, Govardhan Nagar,  
 L.B.S Marg, Mulund (West)  
 Mumbai - 400 080.

For and on Behalf of  
 Gulshan Co-op Housing Society Ltd.  
 Sd/-  
 Hon. Secretary  
 Place: Mumbai  
 Date: 11-04-19

## PUBLIC NOTICE

Mr. Abdul Rauf Maqbool Ahmed Khan, was a bonafide member of our society named Gulshan Co-Operative Housing Society Ltd, Building No.18, Kapadia Nagar, C.S.T Road, Kurla West, Mumbai - 400 070 and holding flat no. 18/00A, in "B" wing of the building of the society, died on 29/10/2018 at Mumbai, without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfers of the said flat, shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 (Fourteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and the interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims/objection if any received by the society for transfers of shares and interest of the deceased member in capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors. In the office of the society with the Secretary of the society between 10.30 A.M to 6.30 P.M, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Legal Remedies  
 Advocates, High Court  
 Office No.20, 2nd Floor,  
 Sujat Mansion, S.V.Road,  
 Andheri(W), Mumbai 58.  
 Date : 10/04/2019 Ph:26224650/26246632.

Place: Mumbai  
 Date: 11-04-19

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Naveenchandra owner of Flat No. B/103, Green Hill Bldg.No.5 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli (E), Mumbai 400 101, died on 18/12/2018. Now Mrs. Latha Naveenchandra & Master Manik Naveenchandra have claimed his share and applied to the society. We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Legal Remedies  
 Advocates, High Court  
 Office No.20, 2nd Floor,  
 Sujat Mansion, S.V.Road,  
 Andheri(W), Mumbai 58.  
 Date : 10/04/2019 Ph:26224650/26246632.

Place: Mumbai  
 Date: 11-04-19

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, लोधा इन्व्हेन्स रिअल इस्टेट प्राय्व्हेट लिमिटेड आणि मे.श्री विनायक फिन्कॉन प्रा.लि. यांच्या दरम्यान सदर कि.०७३३, इमारत क्र.१, इटर्नस, ११वा रस्ता सामाजी, एमआयव्हीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ या जमिंदारीतील दिनांक ०६ जुलै, २०१९ रोजीचा मूळ कारनामा जे हमी उपनिबंधक यांचेकडे बोधीआर ४-०६६८२-२०१९ अंतर्गत नोंदणीकृत आहे हे हक्के/मालक झाले आहे आणि मालक मे.श्री विनायक फिन्कॉन प्रा.लि. यांच्या ताब्यात नाही. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त देनांवज/मालमतेवर कोणताही दावा अस्तव्यास त्यांनी खालील स्वाक्षरीक्यांकडे वर नमूद केलेल्या पत्त्यावर कोणी स्वरुपात दावाच्ये सोद स्वूचना नमूद करून कागदीस पुराव्यासह सद्य स्वरुपा प्रकानामासुस १५ दिवसांत देवाचे अन्याय मद मातमला किंवा भागवार असे दावे अस्तव्यास त्यांग केले आहेत असे समजले जाई.

सहिल रेगेडीज  
 बिक्रित उच्च न्यायालय  
 कार्यालय क्र.२०, सुरा मजला, सुनन भवन,  
 ठिकाण-मुंबई एम.व्ही.रोड, अंधेरी (प.),  
 दिनांक-११.०४.२०१९ मुंबई-५८.  
 दूर.२६२४४८५० / २६२४६३२

Place: Mumbai  
 Date: 11-04-19

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr. HANSRAJ HEMANDAS LADKANI with his wife Smt. NANDA HANSRAJ LADKANI were owners of Flat No. 703 in B Wing 7th Floor, Park Land-1 CHS Ltd., Raheja Estate, Kulpurwad Road, Borivali (E) Mumbai-400 066 and Smt. NANDA HANSRAJ LADKANI expired on 13/10/2013 leaving behind her my client HANSRAJ HEMANDAS LADKANI and their two children viz. Manoj Hansraj Ladhani and Sonia Ravi Atmaramani who had vide a registered Release Deed dated 13/03/2019 (Reg.No. BR-5-3581-2019) have released their right, title, interest and claim in the said flat of their deceased mother in favour of my client. Now my client alone became absolute owner of said flat and is intending to sell the said flat to a prospective buyer for which my client made an application to the society for obtaining NOC and transfer of share certificate No. 18, Dist. No. 91 to 95 of said flat in his name. If anyone have any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through deceased Nanda Hansraj Ladhani should contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (W), Mumbai- 400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and the society will proceed to accept the request of my client for transfer of said flat and for issuance of NOC.

Sd/-  
 Adv. Mr. N. R. Pandey  
 Mob: 9869049486  
 Brl: 10/04/2019

Place: Mumbai  
 Date: 10/04/2019

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mrs. BINA DHIREN DOSHI had purchased a flat being flat No. C/3-016, D-Wing, Sai Sugandh C.H.S. Ltd., S. P. Road, Vaishali Nagar, Dahisar (East), Mumbai-400 068, (Hereinafter referred to "the said flat") by the owners (I) Miss Sangeeta Shobharam Agarwal & (II) Mr. Rajesh Shobharam Agarwal vide Agreement for Sale dated 01.07.1995. The said Agreement for Sale dated 01.07.1995 was registered by executing confirmation Deed dated 30.04.1996 vide registration No. BDR-2/1806/96. The said (I) Miss Sangeeta Shobharam Agarwal & (II) Mr. Rajesh Shobharam Agarwal had purchased the said flat from promoter Mrs. Vaibhav Development Corporation vide Agreement for Sale dated 09.05.1989. Out of the aforesaid chain of documents pertaining to the said flat, at aforesaid Agreement for Sale dated 09.05.1989, is lost by my client during transit and my client is now intending to sell the said flat to prospective purchaser. That public at large are hereby informed that if, anybody have found or have any claim in respect of the aforesaid lost Agreement for Sale dated 09.05.1989, or any part thereof, to immediate approach below mentioned address within 15 days from the date of publication. Dated this 11<sup>th</sup> day of April, 2019.

Juglhes S. Pandey, Advocate, High Court  
 107, Orchard Plaza, Movie Gem Theatre Building, Maratha Colony Road,  
 Dahisar (East), Mumbai-400 068. Mob:- 9768419340/7977988214

## PUBLIC NOTICE

I Mr. Maxie Jesus Valento Kari, Proprietor of M/S International Management Resources holding Registration Certificate 4457/MUM/PER/1000+4 3/4/6885/2004 which got expired on 11/04/2010, under Emigration Act 1983 for Manpower Recruitment, intend to surrender the said certificate copy for cancellation due to closure of business. In the event there is any complain against us the same may be referred within 30 days of publication this notice. Copies of the Complain may also be sent to Ministry of External Affairs Akbar Bhavan Chanakyapuri, New Delhi 110021.

Sd/-  
 Maxie JesusValento Kari  
 502, Sunshine Bldg. T 39, Opp Shastri Nagar,  
 Lokhandwala Road, Andheri- West, Mumbai - 400053

Place: Mumbai  
 Date: 10/04/2019

## सायबर्टेक सिस्टिम्स अॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सायबर्टेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३-६४-६५-एमआयव्हीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. चौक, वरळी इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००००४. दूर.०२२-२६२४६३२३. फॅक्स:०२२-२६२४६३२४. ई-मेल:css.investors@cybertech.com

सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकरिता कर्जाचे लेखापरिचित वित्तीय निष्कर्ष (एकत्रित व एकमेव) विचारवाट घेणे, मान्यता देणे व नोंद पादावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: सायबर्टेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३-६४-६५-एमआयव्हीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. चौक, वरळी इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००००४ येथे खुले राहू. दि. १२, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सदर संपादन कंपनीच्या [www.cybertech.com/investors/overview.aspx](http://www.cybertech.com/investors/overview.aspx) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सायबर्टेक सिस्टिम्स अॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरिता सही/-  
 सरिता लिलारामानी  
 कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी  
 सद्यत्त्व क्र.: ९३५५८७

दिनांक : १० एप्रिल, २०१९  
 ठिकाण : ठाणे

**TMB** Taminad Mercantile Bank Ltd.  
 Be a step ahead of life  
 बॉईसर शाखा - तळमजला, कृषिकेस अपार्टमेंट, बॉईसर-पालघर रोड, पालघर, बॉईसर पश्चिम-४०१५०९  
 सीआयएच:बु६५११०टीएन९२१२सीएलसी०१०९१०८

परिशिष्ट ४-२ (नियम ८(६) घटा)  
**स्थावर मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना**  
 सिस्कुयुरिटायझेशन अॅण्ड रिस्कन्ट्रोल ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अॅण्ड २००२ सहभाजिता सिस्कुयुरिटी इंटरनेट (एनफोर्समेंट) रुग्ण, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकी यांच्याकडे खाली नमूद केलेल्या स्थावर मालमतेचे ताण/अधिकार आहे ज्याचा ताबा **तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड, बॉईसर शाखा**, प्रतिभूत धनकीचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक २५.०४.२०१९ रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्वावर श्री. **रुपेश मोहन नूर** यांच्याकडून **तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड**, बॉईसर शाखा (प्रतिभूत धनकी) यांना देव असलेली ३०.०३.२०१९ रोजी देय रक्कम रु.१३,५६१,६४३.५० सुसुकीकरिता विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य रु.१५,९५,१००/- आहे आणि इतरा रक्कम रु.६,५५,५००/- आहे. श्री. **रुपेश मोहन नूर** यांच्या नावे असलेली निवासी फ्लॉट क्र.१०४, ११वा मजला, क्षेत्रफळ ६९५ चौ.फु., रिझा अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, सर्व्हे क्र.२१/१, पारथक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, पारथक, बॉईसर (प), तालुका व जिल्हा पालघर येथील जागेचे तत्त्वम ताण. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकीची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा: ([www.tmb.in](http://www.tmb.in)).

प्राधिकृत अधिकारी,  
 तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड  
 दिनांक : ०९.०४.२०१९  
 ठिकाण : बॉईसर

## नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाह्य सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३०५(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सहारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **सेल्फी डिझाईन एलएनपी** या एलएनपी चे नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसांच्या समाप्तीनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपूर्वी अर्ज करण्याचे निवाचित आहे.

२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:  
 सेन्स फॅस/मोबाईल हॅन्डसेटस संबंधी सर्व प्रकारचे साहित्य व उपकरणांचे निर्माण तसेच सेन्स फॅस/मोबाईल हॅन्डसेट कव्हर्सचे आरक्षण, मरकपना व उत्पादन करण्याचे व्यवसाय निपादन करणे.

३. निवाचित कंपनीचे मेमोरेंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-१०३४, फेरगोरआ, उरु तारा रोड, उरु, सी प्रिन्सेस हॉटेल जवळ, मुंबई-४०००२९ येथे निरीक्षणसाठी उपलब्ध आहेत.

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्याचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रारला देऊन (सीआरसी), इंडियन मिन्स्ट्रिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएपीटी मंसार, जिल्हा गुरुदास (हरिगणम)-१२२००५ येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन ताारुघ्यासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक परत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांक १० एप्रिल, २०१९  
 राहुल सतीया  
 २. एजाज मेमन

**TMB** Taminad Mercantile Bank Ltd.  
 Be a step ahead of life  
 बॉईसर शाखा - तळमजला, कृषिकेस अपार्टमेंट, बॉईसर-पालघर रोड, पालघर, बॉईसर पश्चिम-४०१५०९  
 सीआयएच:बु६५११०टीएन९२१२सीएलसी०१०९१०८

परिशिष्ट ४-२ (नियम ८(६) घटा)  
**स्थावर मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना**  
 सिस्कुयुरिटायझेशन अॅण्ड रिस्कन्ट्रोल ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अॅण्ड २००२ सहभाजिता सिस्कुयुरिटी इंटरनेट (एनफोर्समेंट) रुग्ण, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकी यांच्याकडे खाली नमूद केलेल्या स्थावर मालमतेचे ताण/अधिकार आहे ज्याचा ताबा **तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड, बॉईसर शाखा**, प्रतिभूत धनकीचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक २५.०४.२०१९ रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्वावर श्री. **रुपेश रविंद्र पाटील** यांच्याकडून **तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड**, बॉईसर शाखा (प्रतिभूत धनकी) यांना देव असलेली ३०.०३.२०१९ रोजी देय रक्कम रु.१५,९५,२३६.५० सुसुकीकरिता विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य मान्यता १ करिता रु.१०,१०,३५०/- आणि मान्यता २ करिता रु.०,३०,२५०/- आहे आणि इतरा रक्कम मान्यता १ करिता रु.१,०५,०३५/- आणि मान्यता २ करिता रु.०,३०,३२५/- आहे. श्री. **रुपेश रविंद्र पाटील** यांच्या नावे असलेली निवासी फ्लॉट क्र.३०५, ३१वा मजला, क्षेत्रफळ ४०५ चौ.फु., रिझा अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, सर्व्हे क्र.२१/१, पारथक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, पारथक, बॉईसर (प), तालुका व जिल्हा पालघर येथील जागेचे तत्त्वम ताण. श्री. **रुपेश रविंद्र पाटील** यांच्या नावे असलेली निवासी फ्लॉट क्र.३०५, ३१वा मजला, क्षेत्रफळ ३५० चौ.फु., रिझा अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, सर्व्हे क्र.२१/१, पारथक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, पारथक, बॉईसर (प), तालुका व जिल्हा पालघर येथील जागेचे तत्त्वम ताण. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकीची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा: ([www.tmb.in](http://www.tmb.in)).

प्राधिकृत अधिकारी,  
 तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड  
 दिनांक : ०९.०४.२०१९  
 ठिकाण : बॉईसर

**QUANTUM MUTUAL FUND**  
 Profit with Process  
 India's 1<sup>st</sup> Direct to Investor Mutual Fund  
 Investment Manager: Quantum Asset Management Company Private Limited  
 7th Floor, Hoehst House, Nariman Point, Mumbai - 400021, India  
 Toll Free No.: 1800-209-3863/1800-22-3863; Toll Free Fax No.: 1800-22-3864  
 Email: CustomerCare@QuantumAMC.com; Website: www.QuantumMF.com; CIN: U65990HM2005PTC156152

## NOTICE

NOTICE is hereby given to the Investors/Unit holders of all the Scheme(s) of Quantum Mutual Fund (Fund) that in accordance with Regulation 59A of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, Half yearly Statement of the Schemes Portfolio of the Fund for the half year ended March 31, 2019, is hosted on the website of the company [www.QuantumAMC.com](http://www.QuantumAMC.com) / [QuantumMF.com](http://QuantumMF.com) and on the website of Association of Mutual Funds in India (AMFI). Investors/Unit holders can submit a request to receive a physical or electronic copy of the Half yearly Statement of the Schemes Portfolio of the Fund at free of cost either through Short Messaging Service (SMS) - <QMF HALF YEARLY PORTFOLIO> to 9243223863 / Telephone - 1800-22-3863/1800-209-3863 / Email - Customercare@QuantumAMC.com / Written Request through a physical Letter addressing to Quantum Asset Management Company Private Limited, 7<sup>th</sup> Floor, Hoehst House, Nariman Point, Mumbai - 400 021.

For Quantum Asset Management Company Private Limited (Investment Manager - Quantum Mutual Fund)  
 Sd/-  
 Jimmy A Patel  
 Managing Director and Chief Executive Officer  
 DIN: 00109211  
 Mutual fund investments are subject to market risks read all scheme related documents carefully.

**MAHATRANSCO**  
 Maharashtra State Transmission Co. Ltd.  
**TENDER NOTICE**  
 MSETCL invites online bids (SRM-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website <http://srmtender.mahatransco.in> for following works,

Sr. No.	RFX No.	Description of Work	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	7000012416	Tender for Sf6 Gas purity testing (Dew point measurement etc) of Circuit breaker at 400 KV RS Kalwa and 220KV RS Kalwa under 400KV RS O&M Dn Kalwa.	Download and submission of tender Documents Date: Dt. 10.04.2019 11:00 Hrs to Dt. 10.05.2019 up to 23:59 Hrs <b>Techno-commercial Opening :-</b> Dt. 11.05.2019 at 11:00 Hrs (Onwards if possible) <b>Price Bid Opening :-</b> Dt. 12.05.2019 at 12:00 Hrs (Onwards if possible)
		<b>Tender Fee</b>	<b>Rs 500 + GST 5%</b>
		<b>Estimated Cost</b>	<b>12,37,088/-</b>

Contact Person : Executive Engineer/ Dy. Executive Engineer (O) Tel No. 022-27601893 & Mob No. 9920117819 / 9769213914

1. Relevant portions of the Tender which the tenderers have to fill online would be available on aforesaid website. 2. Tender documents can be downloaded by online from aforesaid website. 3. Eligible contractor agencies should submit their bid well in advance instead of waiting till last date. MSETCL will not be responsible for non-submission of Bid due to any website related problems

## अॅक्सिस बँक लि.

अॅक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, टाटीसी इंडस्ट्रियल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८  
 कॉर्पोरेट ऑफिस : अॅक्सिस हाऊस, सी-२, वाडिया इन्टर्नॅशनल सेक्टर, पॉइंट्स बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५  
 नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, रामेश्वर मंदिरासमोर, लला गावडी, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६.

## स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता लिलावाव्हे विक्री सूचना

सिस्कुयुरिटायझेशन अॅण्ड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अॅण्ड २००२ आणि त्यासह सिस्कुयुरिटी इंटरनेट (एनफोर्समेंट) रुग्ण, २००२ मधील रुट (८६) च्या अटीनुसार स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता लिलावाव्हे विक्रीची जाहीर सूचना या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार, जामिनदार यांना विशेषकरून सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थावर मालमता, ज्या सुरक्षित धनकी (सिस्कुयुरिटी क्रेडिट) यांच्याकडे ताण/अधिकार अंतर्गत असून अधिकृत अधिकारी यांनी या मालमतांचा प्रत्यक्ष ताबा घेतला असून सुरक्षित धनकी यांचे अधिकृत अधिकारी यांनी १)

**GOA CARBON LIMITED**

Regd. Office: Dempo House, Campal, Panaji, Goa - 403 001, INDIA.  
Tel: + 91 (0832) 2441300, 2441457, 2224453 & 2223684  
Fax: +91 (0832) 242 7192, 2228588 & 222 5098  
Email: goacarbon@gmail.com; Website: www.goacarbon.com  
Corporate Identity No. L23109GA1967PLC000076

**NOTICE**

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of Goa Carbon Limited is scheduled to be held on **Monday, the 22nd April, 2019** to *inter-alia*, consider and take on record the Audited Financial Results of the Company for the three and twelve months period ended on March 31, 2019 along with other matters.

For **GOA CARBON LIMITED**  
**PRAVIN SATARDEKAR**  
Company Secretary  
M. No. A24380

Place : Panaji, Goa.  
Date : April 10, 2019

**BHARAT NIDHI LTD.**

Regd. Off: 1st Floor, Express Building, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002  
Phone No. 011-4356282, E-Mail ID: bharatnidi1@gmail.com Website: www.bharatnidi.com  
CIN No. L74899DL1942PLC00064

NOTICE is hereby given that the following Shareholders of the Company holding fully paid up equity shares of Rs. 10/- each of the Company, has reportedly lost their respective Share Certificates and application has been made to the Company by them / their legal heir to issue duplicate share certificates:

Name of the Shareholder	Father/ Husband's Name	No. of Shares held	Folio No.
S. Lakshmi Achi	Late Sakthivagesan	100	13520
S. Visweswaran	Late Sambasivam	200	15988

Any person, who has a claim in respect of the said equity shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of issue of this notice; else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Place: New Delhi  
Date: April 10, 2019

For Bharat Nidhi Limited  
Sd/-  
Company Secretary

**EXTENSION FORM G- RICHA INDUSTRIES LIMITED**

Refer to Form G published in The Financial Express & Amar Ujala on 22.02.2019 for Corporate Debtor **Richa Industries Limited** under Regulation 36A (1) of the IBCI (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016, the last date for receipt of expression of interest which was 10.03.2019 now stand extended to **10.04.2019**; all other timelines stand extended accordingly.

Arvind Kumar  
IBBI/PA-001/JP-P00178/2017-18/10357  
Resolution Professional, Richa Industries Limited  
303, 3rd Floor, Phase 8B, Sector 74, Industrial Area SAS Nagar Mohali 160071,  
mail: irpricha@gmail.com M: 98162-00033, Ph. 0172-4089990

Date: 10.04.2019  
Place: Mohali

**AUCTION SALE NOTICE** **DCB BANK**

SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given to the public in general and to the borrower, co-borrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB Bank Limited, Office No. 302, Cello Platina, Third Floor, FC Road, Near Police Ground, Shivajinagar Pune - 411005. The Authorized Officer of the Bank has taken the physical possession under the provision of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on 23-02-2019. The property will be sold by tender cum public auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details:-  
The property will be sold "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis / conditions. This is also a notice to the borrower, co-borrowers and the guarantors of the loan about holding of the auction cum sale on the mentioned date, if their outstanding dues are not repaid in full.

**Name of the Borrower & Guarantors:** Mr. Basavraj Shivasharanappa Sajjanshetty and Mrs. Madhumati Basavraj Sajjanshetty

**Details of Mortgage Property:** Flat No. 09, Building No. 23, On Second Floor, Area 545 Sq.ft. Built Up i.e. 50.63 Sq. Mtrs. Along With Attach Terrace Area 281 Sq.ft. i.e. 26.10 Sq.mtrs. Sheetal Baug Building Constructed On S. No. 690/4A, 690/4B, CTS No. 4563, Bhosari, Tal. Havelli Dist. Pune.

Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)	Date & Time of Inspection	Outstanding
Rs. 20,00,000/-	Rs. 2,00,000/-	From 15/04/2019 to 16/04/2019 between 11 am to 04:00 pm	Rs. 28,08,979.79 As On 31th August, 2018

**Date, Time & Place of Auction:** On 26/04/2019 at DCB Bank Limited, Office No. 302, Cello Platina, Third Floor, FC Road, Near Police Ground, Shivajinagar Pune - 411005. between 12:00 pm to 01:00 pm.

Offers are invited in sealed envelope by the undersigned from the intending buyers / bidders for the purchase of the above said property. The interested buyer may send their offer for the above property in the sealed envelope along with Demand Draft in favor of "DCB Bank Limited, Pune toward the "Earnest Money Deposit" at DCB Bank Limited, Office No. 302, Cello Platina, Third Floor, FC Road, Near Police Ground, Shivajinagar Pune - 411005 on or before 06:00 PM of 25-04-2019. The sealed offer will be opened on 26-04-2019 at 12:30 PM on the date of auction. Tenders forms are available at above branch office. The Sale is strictly subject to the terms and conditions mentioned in the tender form to be submitted by the intending bidders. The EMD is refundable without any interest if the bid is not successful. The intending buyer may inspect the property / asset latest by the date mentioned above for which they may contact to the Authorised Officer of DCB Bank Limited, Pune Contact No. (020) 67253087 / 3001 / 3008. The offer without earnest money will be summarily rejected. The undersigned reserve the rights to accept or reject any or all the offers or adjourned / postpone the sale without assigning any reason therefor. If the offer is accepted, the purchaser will have to deposit 25% (less EMD Amount) of the sale price immediately on the auction day and if the purchaser fails to deposit the same, the amount deposited towards earnest money shall be forfeited and the property shall forthwith be sold again. The balance amount of purchase price shall be payable on or before the 15th day of confirmation of sale and in default of payment within the stipulated period, the deposit towards earnest money will be forfeited and property will be re-sold. Any other statutory dues / taxes / stamp duty / registration fee / transfer fee have to be borne by the buyer separately.

**STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002**  
The borrower, co-borrowers and the guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of auction, failing which the property will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date : 09-04-2019  
Place : Pune

Sd/-  
Authorised Officer  
DCB Bank Limited

**Elantass Beck India Ltd.**

147 Mumbai-Pune Road, Pimpri, Pune 411018, India  
CIN: L24444PN1956PLC134746

**motherson sumi systems limited**

**Motherson Sumi Systems Limited**  
(CIN: L34300MH1986PLC284510)

Regd. Office: Unit 705, C Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051; Ph: +91 022-40555940; Fax: +91 022-40555940.  
Corporate Office: Plot No. 1, Sector 127, Noida-201301 (Uttar Pradesh)  
Ph: +91 120-6679500; Fax: +91 120-2521866.  
Email: investorrelations@motherson.com; Website: www.motherson.com  
Investor Relations Phone Number: +91 120 6679500

**SIMPLEX PROJECTS LIMITED**

CIN : L45201WB1990PLC050101  
Regd. Office: 12/1 Nellie Sengupta Sarani, Kolkata - 700 087  
Phone : 033-22527231/7232. Fax : 033-22528013  
E-mail: info@simplexprojects.com, Website: www.simplexprojects.com

**Extract of Statement of Consolidated Audited Financial Results for the Year ended 31st March, 2018**

Sr. No.	Particulars	Year Ended	
		31st March 2018	31st March 2017
		Audited	
1	Total income from operations	25,174.80	48,906.73
2	Net Profit/ (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items	(18.46)	66.97
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.46)	66.97
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	113.00	236.28
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	551.93	(342.00)
6	Equity share capital	1,260.04	1,260.04
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	10126.38	9574.47
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)		
1.	Basic:	1.06	2.05
2.	Diluted:	1.06	2.05

**Notes :**

1. The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results for the Year ended 31st March, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Consolidated Financial Results for the year ended 31st March, 2018 is available on the websites of the Stock Exchange(s) viz [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.simplexprojects.com](http://www.simplexprojects.com).

2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 9th April, 2019.

For Simplex Projects Ltd.  
Sd/-  
Balkrishan Das Mundhra  
Chairman  
DIN-00013125

Place : Kolkata  
Date : 9th April, 2019

**LOSS OF SHARE CERTIFICATES**

Notice is hereby given that the following Share Certificates pertaining to Equity Shares of Rs 10/- each of Elantass Beck India Ltd. having Regd. Office: 147 Mumbai-Pune Road, Pimpri, Pune 411018 registered in the name of below mentioned shareholders have been reported to have been lost/ misplaced/ stolen and that the applications for issue of Duplicate Share Certificates in respect thereof have been received by the Company.

**NOTICE FOR RELEASE OF SHARE CERTIFICATE(S)**

Notice is hereby given that the Company has received request letter(s) from Shareholders for exchange of share certificates from face value of Rs. 10/- each to face value of Re. 1/- each as the old share certificates of face value of Rs. 10/- each were lost / misplaced. The details of lost / misplaced share certificates are as under:

Sl. No.	Name of Regd. Holder(s)	Folio No.	Share Cert. No.	Distinctive Nos.		No. of Equity Shares	Face Value per share (Rs.)
				From	To		
1	Sunita Rathi	MSS009126	40026	5452501	5452600	100	10
				61654	9722546	50	10
				77917	13044255	50	10
				77918	13044305	20	10
2	Malti Tripathi Joint Holder 1: Mahendra Kumar Tripathi Joint Holder 2: Akhileshwar Nath Upadhyay	MSS001215	59063	9622428	9622477	50	10
				59064	9622478	10	10
				59063	9622428	50	10
				59064	9622478	10	10
3	Vandana Bansal Joint Holder 1: Ashwini Bansal	MSS003298	34198	4869701	4869800	100	10
				59713	9648193	50	10
				4869701	9648242	50	10
				9648193	9648242	50	10

**Folio No. - 021819**  
**Shareholders Name - RADHABAI / K GIRISH**  
**Shares covered in each certificate - 100**  
**Face Value - Rs 10/-**

Cert. No.	Distinctive No from	Distinctive No to
17496	958636	958735
17498	958836	958935
17499	958936	959035

The public are hereby cautioned against dealing in any way with the above Share Certificates. If within 15 days from the date of Publication hereof no claim is received by the Company in respect of the said Share Certificates, Duplicate Share Certificates will be issued and thereafter no claims will be entertained.

**ELANTASS BECK India Ltd.**  
SD/-  
**Mr Abhijit Tikekar**  
Company Secretary  
Pune  
Date: 11-04-2019

Any person who has a claim in respect of the aforesaid Equity Shares should communicate in writing to the Company at its Registered Office within 15 days from the date of publication of this notice. The Company will proceed to release Share Certificate of face value of Re. 1/- each against the old share certificates of face value of Rs. 10/- each, after the expiry of 15 days of the publication of this notice, if no claim whatsoever is received in this regard till then. Members are cautioned against dealing of the above mentioned share certificates.

For Motherson Sumi Systems Limited  
Alok Goel  
Company Secretary

Place : Noida  
Date : 09.04.2019

**TMB** Tamilnad Mercantile Bank Ltd

**BOISAR BRANCH:** Ground Floor, Hrishikesh Apartment, Boisar - Palghar Road, Palghar, Boisar West - 401 501.  
CIN No : U65110TN1921PLC001908

**APPENDIX IV-A**  
**[See Proviso to Rule 8(6)]**  
**Sale Notice for Sale of Immovable Property**

Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of **Tamilnad Mercantile Bank Ltd., Boisar Branch**, Secured Creditor, will be sold on "As is what is", and "Whatever there is" on **25.04.2019**, for recovery of **₹ 15,95,236.50** as on **30.03.2019** due to **Tamilnad Mercantile Bank Limited Boisar Branch** (Secured Creditor) from **Mr. Rupesh Ravindra Patil**. The Reserve Price will be **₹ 10,90,350/- for property 1 and ₹ 8,03,250/- for property 2** and the earnest money deposit will be **₹ 1,09,035/- for property 1 and ₹ 80,325/- for property 2**.

- On Equitable Mortgage of Flat no. 305 3rd Floor, Riza Apartment, Plot No. 22, S. No. 21/1 Near Pashthal Grampanchayat Office, Pashthal, Boisar (W) Taluk Dist. Palghar to the extent of 475 sq.ft. in the name of Mr. Rupesh Ravindra Patil.
- On Equitable Mortgage of Flat No. 306, 3rd Floor, Riza Apartment, Plot No. 22, S. No. 21/1 Near Pashthal Grampanchayat Office, Pashthal, Boisar (W), Taluk Dist. Palghar to the extent of 350 sq.ft. in the name of Mr. Rupesh Ravindra Patil.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in secured creditors website [www.tmb.in](http://www.tmb.in).

Date : 09.04.2019  
Place : Boisar

Authorised Officer  
Tamilnad Mercantile Bank Limited  
Boisar Branch

**CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED**

CIN: L72100MH1995PLC084788  
Regd. Office: CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, Wagie Estate, Thane - 400 601 | C-222-25834643, S-222-25832574 | E-mail: ssl.investors@cybertech.com

**NOTICE**

Notice is hereby given, pursuant to Regulation 29, 33 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, the 09th day of May, 2019, at CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, MIDC, Wagie Estate, Thane - 400 604**, inter alia, to consider, approve and to take on record the Audited Financial Results (Consolidated and Standalone) of the Company for the quarter and year ended March 31, 2019, along with the Audit Report issued by the Statutory Auditors of the Company.

For further details, please visit the website of the Company <http://www.cybertech.com/investors/overview.aspx>

Place : Thane  
Date : April 10, 2019

For CyberTech Systems and Software Ltd.  
Sd/-  
Sarita Leelaramani  
Company Secretary and Compliance Officer  
Membership No. A35587

**TMB** Tamilnad Mercantile Bank Ltd

**BOISAR BRANCH:** Ground Floor, Hrishikesh Apartment, Boisar - Palghar Road, Palghar, Boisar West - 401 501.  
CIN No : U65110TN1921PLC001908

**APPENDIX IV-A**  
**[See Proviso to Rule 8(6)]**  
**Sale Notice for Sale of Immovable Property**

Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of **Tamilnad Mercantile Bank Ltd., Boisar Branch**, Secured Creditor, will be sold on "As is what is", and "Whatever there is" on **25.04.2019**, for recovery of **₹ 13,51,643.50** as on **30.03.2019** due to **Tamilnad Mercantile Bank Limited Boisar Branch** (Secured Creditor) from **Mr. Shaikh Mobin Noor**. The Reserve Price will be **₹ 15,95,100/-** and the earnest money deposit will be **₹ 1,59,510/-**.

On Equitable Mortgage of Residential Flat no. 104, 1st Floor, Riza Apartment, Plot No. 22, S. No.21/1 Near Pashthal Grampanchayat Office, Pashthal, Boisar West, to the extent of 695 sq.ft. in the name of Mr. Shaikh Mobin Noor.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in secured creditors website [www.tmb.in](http://www.tmb.in).

Date : 09.04.2019  
Place : Boisar

Authorised Officer  
Tamilnad Mercantile Bank Limited  
Boisar Branch

**CLASSIFIED CENTRES IN MUMBAI**

- Ambition Advertising, Prabhadevi,**  
Phone : 24210792 / 94.
- B. Y. Pathye Publicity, Dadar (W),**  
Phone : 2422 9241 / 2422 0445.
- DATEY Advertising, Dattya Bhawan, Dadar (W)**  
Mobile : 8452846979 / 9930949817
- Central Advertising Agency, Mahim (W),**  
Phone : 24468656 / 24465555
- Charudatta Advertising, Mahim (W),**  
Phone : 24221461
- Jay Publicity, Dadar (E),**  
Phone : 24124640
- Pallavi Advtg, Dadar (W),**  
Mobile: 9869109765
- Shree Swami Samarth Advertising, Dadar (W),**  
Phone : 24440631 / Mobile : 9869131962
- Stylus Arts, Dadar (W),**  
Phone : 24304897
- Time Advertising, Matunga (W),**  
Phone : 2446 6191
- Vijaya Agencies, Dadar (W),**  
Phone : 2422 5672 / Mobile : 9920640689
- Media Junction, Matunga (W),**  
Phone: 022-66393184 / 022-66332340 / Mobile: 9820295353 / 9821656198
- Space Age Advertising, Bandra (E)**  
Phone : 26552207 / Mobile : 9869666222
- Kirti Agencies, Khar (W),**  
Phone : 26047542.
- Krishna Advertising, Santacruz (E),**  
Phone : 26651754 / Mobile : 9324868171.
- AD Support Advertising, Santacruz (W),**  
Mobile: 9869463650
- Gauri Press Communication, Vile Parle (E),**  
Phone : 2617 6310 / Mobile: 802009565
- Carl Advertising, Andheri (W),**  
Phone : 6696 3441 / 42.
- Keyon Publicity, Andheri (E),**  
Phone : 28253077 / Mobile : 9992992393
- Lokhandwala Advertising, Andheri (W),**  
Phone : 26364274 / 26310960.
- Prime Publicity Services, Andheri (E),**  
Phone : 26839686 / 26830304.

**RELIANCE MUTUAL FUND**  
Wealth Sets You Free

**RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED**  
(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055.  
Tel No. +91 022 3303 1000 • Fax No. +91 022 3303 7662 • [www.reliancecmutual.com](http://www.reliancecmutual.com)

**NOTICE NO. 06**

**Hosting of Half-yearly Statement of Scheme Portfolio of Reliance Mutual Fund**

Unitholders of the schemes of Reliance Mutual Fund ("RMF") are requested to note that pursuant to Regulation 59A of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the half-yearly statement of the schemes portfolio of RMF as on March 31, 2019, have been hosted on the website of RMF viz [www.reliancecmutual.com](http://www.reliancecmutual.com) and AMFI viz [www.amfindia.com](http://www.amfindia.com).

Investors can also request of physical copy or electronic copy of the half yearly statement of scheme portfolio through any of the below modes free of cost:

- SMS: Type HR <PAN Number> from your registered Mobile Number and send it to 9664001111.  
For example: HR TMRWZ0951U
- Email: customer\_care@reliancecmutual.com
- Customer Care: 18602660111 (local charges applicable)
- Investors can reach out to any of the branches of RMF or written request letter can be sent at Karvy Fintech Private Limited (Unit: Reliance Mutual Fund) Karvy Selenium Tower B, Plot number 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032

For **RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED** (Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND)  
Mumbai  
April 10, 2019  
Sd/-  
Authorised Signatory

**Make even idle money work!**  
**Invest in Mutual Funds**

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**MUTUALFUNDS Sahi Hai**

**uti** UTI Mutual Fund

*Hag, ek behtar zindagi ka.*

**NOTICE - DIVIDEND DECLARATION**

**UTI Fixed Term Income Fund Series XXIV - II (1142 days)**

Name of the Plan	Gross Dividend (₹)	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 09-04-2019 (per unit)
UTI Fixed Term Income Fund Series XXIV - II (1142 days)	*100% of distributable surplus as on the Record Date	Tuesday April 16, 2019	₹10.00	Option ₹
				Quarterly Dividend - 10.1010 Regular Plan
				Maturity Dividend - 12.9148 Direct Plan
				Flexi Dividend - 12.7861 Regular Plan

\*Distribution of above dividend are subject to the availability of distributable surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of Dividend Distribution Tax.

Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend so distributed.

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Mumbai  
April 10, 2019  
Toll Free No.: 1800 266 1230  
Website: [www.utimf.com](http://www.utimf.com)

**The time to invest now is through - UTI SIP**

**REGISTERED OFFICE:** UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: [invest@uti.co.in](mailto:invest@uti.co.in), (CIN-U65991MH2002PLC137867).  
For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMF/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.  
UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**इलाहाबाद बैंक** **ALLAHABAD BANK**  
(बचत संचालक का उद्योग) (A Govt. of India Undertaking)

Kalbadvi Branch: 635, Mistry Building, Dhobi Talao, J.S.S. Road, Mumbai - 400002  
Tel: 022-22013694 / 3619, Fax: 022-22013620, E-mail: [br.mum.kalbadvi@allahabadbank.in](mailto:br.mum.kalbadvi@allahabadbank.in)

Ref: Albi/Mum/Kbd/2019-2011 Dated: 02.04.2019

To  
M/s. Muna Lal Kadel and Sons,  
Registered Office: 6, Veerappan Street, Sowcarpet, Chennai  
Corporate Office: 311, Parekh Market, 39, JSS Road, Opera House, Mumbai - 400004.  
Mr. Ramesh Kadel (Partner and Guarantor), Flat No. 89, 12th Floor, Om Dariya Mahal, Napean Sea Road, Mumbai - 400006.  
Mr. Girish Kadel (Partner and Guarantor), Flat No. 89, 12th Floor, Om Dariya Mahal, Napean Sea Road, Mumbai - 400006.  
Mrs. Damyanti Kadel (Partner and Guarantor / Mortgager), Flat No. 89, 12th Floor, Om Dariya Mahal, Napean Sea Road, Mumbai - 400006.  
Ramesh Trading Company (Mortgager), Gala No. 418, Kalyandas Udyog Bhawan Lane, New Century Bazar, Worli, Mumbai - 400025.